

गुरुमाई चिद्विलासानंद यांच्याद्वारे लिखित पुस्तक

अंतःशुद्धीचे सोपान

उद्धरण १७

भटकणे ही मनाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. तथापि साधकाने याबाबत संवेदनशील बनले पाहिजे आणि मन व हृदयाला योग्य मार्गावर परत आणले पाहिजे.



© २०२२ एस. वाय. डी. ए. फाउंडेशन®. सर्वाधिकार सुरक्षित.

गुरुमाई चिद्विलासानंद, अंतःशुद्धीचे सोपान : दिव्य सद्गुणांचा योग, अध्याय ११ 'शुद्ध हृदय,' यामधून उद्धृत
[चित्शक्ती पब्लिकेशन्स, २०१३], पृ. १७६.